DATAMATICS

June 28, 2022

To,

Corporate Communication Department BSE Limited Phiroze Jeejeeboy Towers, Dalal street, Mumbai - 400 001. BSE Scrip Code : 532528 Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. Symbol: DATAMATICS

Dear Sir/Madam,

Sub: <u>Newspaper Advertisement regarding 34th Annual-General Meeting ('AGM')</u>

Ref: <u>Regulation 30 & 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Pursuant to Regulations 30 & 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with the Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 2/2021 dated January 13, 2021 and Circular No. 2 & 3 /2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs, please find attached Public Notice published today (i.e. on June 28, 2022) in the Newspaper viz. Financial Express (in English language) and Mumbai Lakshdeep (in Marathi language) informing shareholders regarding 34th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Datamatics Global Services Limited ("Company") to be held on Friday, July 29, 2022 at 2:30 p.m. (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) and the Record Date for determining entitlement of members to final dividend is Friday, July 22, 2022.

The information is also being uploaded on the Company's website at <u>https://www.datamatics.com/about-us/investor-relations/announcements</u>.

You are requested to take the aforesaid information on your record.

Thanking you,

For Datamatics Global Services Limited

Divya Kumat EVP, Chief Legal Officer & Company Secretary

Encl: as above

DATAMATICS GLOBAL SERVICES LTD.

Knowledge Centre, Plot 58, Street No. 17, MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093. INDIA | Tel: +91 (22) 6102 0000/1/2 |Fax: +91 (22) 2834 3669 |CIN: L72200MH1987PLC045205 | business@datamatics.com | www.datamatics.com 16

NATION

FINANCIAL EXPRESS

AT LEAST 19 COUNTRIES HAVE INTRODUCED SUCH BANS SINCE THE WAR IN UKRAINE **Restrictions on food exports risk fueling inflation**

RAJENDRA JADHAV, **MAXIMILIAN HEATH &** NIGEL HUNT Mumbai/ Buenos Aires, London, June 27

IT ONLY TOOK 24 hours last month for Prime Minister Narendra Modi's government in India — the world's secondlargest producer of wheat – to shelve its plans to "feed the world".

In April, Modi had said publicly that the world's most populous democracy was ready to fill part of the gap left by

Ukraine in global grains markets by increasing its wheat exports, following five consecutive record harvests. India traditionally exports only a modest amount of wheat, retaining most of its crop for

domestic consumption. On May 12, India's ministry of commerce & industry said it was preparing to send

delegations to nine countries to export a record 10 million tonnes of wheat this fiscal year — sharply up the previous season.

But a barrage of alarming

data changed all that.

First came a downward revision to India's wheat crop in early May as a sudden heatwave hammered yields. Then data on May 12 showed inflation in the nation of 1.4 billion had jumped to a near eightyear high due to higher food and fuel prices, driven by the Ukraine war.

which had contributed to toppling the previous Congress party government in 2014, Modi's office told the ministry of commerce on May 13 to put

Alarmed by rising inflation,





News of the ban on wheat exports by India on May 13 drove Chicago wheat futures 6% higher

the "brakes on" wheat exports immediately, according to one government official, who

asked not to be identified. "This (inflation data) prompted the government to issue an order at midnight" imposing a ban on wheat exports, said a second source.

News of the ban by India, which is the only major wheat exporter at that time of year, drove Chicago wheat futures 6% higher after markets reopened on Monday.

Neither Modi's office nor the ministry of commerce

responded to a request for comment.

> India is one of at least 19 countries that have introduced food export restrictions since the war in Ukraine sent prices soaring, hampering international trade flows for several agricultural products and sparking violent protests in some developing nations.

From Delhi to Kuala Lumpur, Buenos Aires to Belgrade, governments imposed restrictions, at a time when the economic damage caused by the Covid-19 pandemic, combined with factors such as extreme weather and supply chain bottlenecks, had already driven hunger across the globe to unprecedented levels.

The UN World Food Programme said in April the number of people facing acute food insecurity - when their inability to consume adequate food puts their lives or livelihoods in danger — had already more than doubled since 2019 to 276 million in the 81 countries in which it operates, before the Ukraine conflict began. - REUTERS

FINKURVE FINANCIAL SERVICES LIMITED Welspun India Corporate Office : Trade World, D-Wing, 2nd Floor, 202, Kamala Mill Compound Lower Parel (W), Mumbai, Maharashtra - 400013 PUBLIC NOTICE towel sales soar This is to inform the Public that Auction of pledged Gold Ornaments will be conducted by Finkurve Financial Services Limited, through his facilitated partner Augmont Gold Tech Pvt. Ltd., on 30.06.2022 at 10:00 am, Augmont during pandemic Gold For ALL Shop No. 1, Mahajan Apartment, opp. Panchayat samiti, main Bajarpeth, Murbad (M.S.) Pin - 421401. The Gold Ornaments to be auctioned belong to Loan Accounts of our various Customers who have failed to pay their dues. Our notices of auction have been duly issued to these borrowers. The Gold NAYAN DAVE Ornaments to be auctioned belong to Overdue Loan Accounts of our various Ahmedabad, June 27 borrowers mentioned below with branch name. MURBAD : LRKQVMUK, LRKQYKF2, LRKR8HYF, LRKTB11X.

HOME TEXTILE MAJOR Welspun India (WIL), the official supplier of its high-end 'Christy' brand of custommade towels to the world's most prestigious tennis championship, Wimbledon, has further strengthened its position in global bath solutions business by increasing exports in

The company's bath solutions business flourished as sales values of towels jumped to ₹28344.18 million during the pandemic-hit 2020-21, despite the Covid-induced lockdown for a couple of months that year



DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY: Flat No. 206, 2nd Floor, B Wing in The Building Known As Ravikiran Apartment, Admesuring 580 Sq. Ft. Built Up Area, Survey No. 33, Hissa No. 3 (P), Near Guardian School, Lodha Heritage Road, Desale Pada, Situated At Village Bhopar, Dombival

East-421 201, Tal. Kalyan, Dist. Thane, Within Limit Of Grampanchyat Bhopar Dombivali Division. > Boundries :- * North : Open Plot; * South : A Wing Building Road; *** East** : Internal Road & Versatile Building; *** West** : Vastu Shristi H Wing. Date : 28.06.2022

Place : Mumbai

Authorised Officer. UNION BANK OF INDIA

Indian Bank इंडियन बैंक 3

▲ इलाहाबाद ALLAHABAD Mandvi Branch : 281/287, Kanmoor House, 1st floor, Narsi Natha Street,

Masjid Bunder (West), Greater Mumbai, Maharashtra-400 009

DEMAND NOTICE

Notice under Sec. 13 (2) of The Securitisation and Reconstruction of **Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002** Place: Mumba Date: 19.05.2022

Mr. Lalit Satish Bhaneria 2. Mrs. Varsha Lalit Bhaneria ●94/102, Poonam Complex, (94-95) CHS. Ltd., Shanti Park, Opp. Swam Narayan Mandir, Mira Road East, Thane-40 1107. •(Only For Sr. No. 1) Flat No. B-401, 4th Floor, B Wing, Building No. 22-23, Building Shanti Accord, Shanti Accord CHSL., Shanti Park, Survey No. 223, Mira Road, Mira Bhayander Municipal Corporation, Thane-4, 7, 10. Sir / Madam,

SUB.: Your Home Loan A/c. No. 6528192723, GMRA-6528212913 with our Mandvi Branch and OCC/MUDRA-6676042325 with Nerul Branch.

The first of you is a Borrower. The second of you is Co-Borrower to the loan account availed by both of you. The first of you is the mortgager offered assets as security to the loan account availed by the first of you.

At the request of the first of you, in the course of banking business, the following facilities were sanctioned and were availed by you.

S. No.	Nature of Facility With Account No.	Limit (₹ in)		
1	IB Home Loan Facility (A/c. No. 6528192723)	₹ 22, 00,000/-		
2	NP-TM LN GMRA Prem-MCLCRLY (A/c. No. 6528212913)	₹ 29,194/-		
	OCC / Mudra (A/c. No. 6676042325)	₹ 7,00,000/-		
The first and second of you have executed the following documents for each o the following facilities:				

Type of Ioan	Type of Documents
Housing Loan	 DPN - Single / Joint Demand promissory Note dated 09.05.2017 for ₹22,00,000/- Single / Joint Demand promissory Note dated 09.05.2017 for ₹ 29,194/ D-128-Term Loan Agreement for Home Loan dated 09.05.2017 * D-32- Letter from party to bank confirming the creation of Equitable Mortgage dated dated 11.05.2017 * F-63-Covering letter for loans and advances for which there are no special agreements dated 09.05.2017 * F-164-Letter from the borrower /s for disclosure of information dated 09.05.2017 * F-189-Details of Family members of Borrower / Guarantor. F-167-Letter of Undertaking-cum declaration dated dated 09.05.2017 * D-12-Stamped letter of lien and set off from Borrower.

The repayment of the said loan is secured by mortgaged of property at Mira Road East as given in the schedule hereunder belonging to No. 1 of you. Despite repeated requests calling upon you to pay the amounts together with interest, all of you and each of you who are jointly and severally are liable, have failed and committed default in repaying the amount due. The loan account has been classified as Non Performing Assets since 11.05.2022 in accordance with directions guidelines relating to asset classifications issued by **Reserve Bank of India**.

The outstanding dues payable by you in above accounts as on **11.05.2022** amounts total 22,44,954/- (Rs. Twenty Two Lakhs Forty Four Thousand Nine Hundred Fifty Four Only) as on 11.05.2022 viz, IBHL dues payable ₹ 17,19,041/- (Rs. Seventeer Lakhs Nineteen Thousand Forty One Only), GMRA Loan dues payable ₹ 1,503/-(One Thousand Five Hundred Three Only) and OCC / Mudra With Nerul Branch dues payable ₹ 5,42,209/- (Rs. Five Lakhs Forty Two Thousand Two Hundred Nine Only) and the said amount carries further interest at agreed rate from 11.05.2022 till date of repayment.

The term borrower under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 means any person who has been granted financial assistance by Bank or who has given any guarantee or created any mortgage / created charge as security for the said financial assistance granted by the Bank.

Name of the Work: Licensing of Exclusive Outdoor Advertisement Rights between the Piers of Reach-1 and Reach-2 of Pune Metro Rail Project for a period of 05 years.

Tender Notice No. P1PD-08/2022 Dated: 28.06.2022

Cost of Documents: INR 47,200/- (INR Forty-Seven Thousand Two Hundred only) inclusive of GST.

Bid Security: INR 8,00,000/- only for Bid submitted for Reach-1 and INR 17,00,000/- only for Bid submitted for Reach-2.

Interested bidders may visit Pune Metro Rail website www.punemetrorail.org or download the bidding documents and obtain further details regarding the tender from our e-tender portal https://mahametrorail.etenders.in from 15:00 Hrs. on

28 Jun 2022. **Executive Director** (Procurement & Contracts) PMRP MAHA-METRO Maha Metro, Greenest Metro

	(Under Regulation 364	(1) of the IBBI
	(Insolvency Resolution Process of Corpo RELEVANT PAR	· · · · · · · · · · · · · · · · · · ·
1	Name of the Corporate Debtor	STEELCO GUJARAT LIMITED
2	Date of incorporation of corporate debtor	09 January 1989
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Ahmedabad, Gujarat
4	Corporate Identity Number of the Corporate Debtor	L27110GJ1989PLC011748
5	Address of the Registered Office and Principal Office, if any, of the Corporate Debtor	Plot No. 2, G.I.D.C Estate, Palej, Dist. Bharuch, Gujarat-392220
6	Insolvency commencement date of the corporate debtor	31 December 2020
7	Date of invitation of expression of interest	26.06.2022
8	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at	The interested parties / prospective resolution applicant shall submit
	Expression of Interest in accordance with sub r (Insolvency Resolution Process for Corpor Regulations"). The eligibility criteria is mention Interest to submit Resolution Plan in th www.steelcogujarat.com	rate Persons) Regulations, 2016 ("CIRP ed in the detailed invitation of Expression of
9	Norms of ineligibility applicable under section 29A is available at:	The Resolution Applicant shall be
	down under, but not limited to the norms as laid Bankruptcy Code, 2016 and Regulations ma	under section 29A of the Insolvency and de there under as are in force subsequently
	down under, but not limited to the norms as laid Bankruptcy Code, 2016 and Regulations ma for submission of Resolution Plan and all matter furtherance of this invitation. The norms of elig the detailed invitation of Expression of Interest regulation (3)(a) of Regulation 36A of the CIR	de there under as are in force subsequently ins under /pursuant to / related to and / or in ibility under Section 29A are mentioned in to submit Resolution Plan pursuant to sub IP Regulations which is displayed on the
10	down under, but not limited to the norms as laid Bankruptcy Code, 2016 and Regulations may for submission of Resolution Plan and all matter furtherance of this invitation. The norms of elig the detailed invitation of Expression of Interest regulation (3)(a) of Regulation 36A of the CIR website of the Corporate Debtor : www.steel	under section 29A of the Insolvency and de there under as are in force subsequently rs under /pursuant to / related to and / or in ibility under Section 29A are mentioned in to submit Resolution Plan pursuant to sub tP Regulations which is displayed on the cogujarat.com
10	down under, but not limited to the norms as laid Bankruptcy Code, 2016 and Regulations may for submission of Resolution Plan and all matter furtherance of this invitation. The norms of elig the detailed invitation of Expression of Interest regulation (3)(a) of Regulation 36A of the CIR website of the Corporate Debtor : www.steel Last date of receipt of expression of interest	under section 29A of the Insolvency and de there under as are in force subsequently rs under /pursuant to / related to and / or in ibility under Section 29A are mentioned in to submit Resolution Plan pursuant to sub tP Regulations which is displayed on the cogujarat.com
11	down under, but not limited to the norms as laid Bankruptcy Code, 2016 and Regulations ma for submission of Resolution Plan and all matter furtherance of this invitation. The norms of elig the detailed invitation of Expression of Interest regulation (3)(a) of Regulation 36A of the CIR website of the Corporate Debtor : www.steel Last date of receipt of expression of interest Date of issue of provisional list of prospective resolution applicants Last date for submission of objections to provisional list	under section 29A of the Insolvency and de there under as are in force subsequently ins under /pursuant to / related to and / or in ibility under Section 29A are mentioned in to submit Resolution Plan pursuant to sub the Regulations which is displayed on the cogujarat.com 01.07.2022
11 12	down under, but not limited to the norms as laid Bankruptcy Code, 2016 and Regulations ma for submission of Resolution Plan and all matter furtherance of this invitation. The norms of elig the detailed invitation of Expression of Interest regulation (3)(a) of Regulation 36A of the CIR website of the Corporate Debtor : www.steel Last date of receipt of expression of interest Date of issue of provisional list of prospective resolution applicants Last date for submission of objections to provisional list Date of issue of final list of prospective resolution applicants	under section 29A of the Insolvency and de there under as are in force subsequently ins under /pursuant to / related to and / or in ibility under Section 29A are mentioned in to submit Resolution Plan pursuant to sub tP Regulations which is displayed on the cogujarat.com 01.07.2022 02.07.2022
11 12	down under, but not limited to the norms as laid Bankruptcy Code, 2016 and Regulations may for submission of Resolution Plan and all matter furtherance of this invitation. The norms of elig the detailed invitation of Expression of Interest regulation (3)(a) of Regulation 36A of the CIR website of the Corporate Debtor : www.steel Last date of receipt of expression of interest Date of issue of provisional list of prospective resolution applicants Last date for submission of objections to provisional list Date of issue of final list of prospective	under section 29A of the Insolvency and de there under as are in force subsequently ins under /pursuant to / related to and / or in ibility under Section 29A are mentioned in to submit Resolution Plan pursuant to sub P Regulations which is displayed on the cogujarat.com 01.07.2022 02.07.2022 03.07.2022
11 12 13	down under, but not limited to the norms as laid Bankruptcy Code, 2016 and Regulations ma for submission of Resolution Plan and all matter furtherance of this invitation. The norms of elig the detailed invitation of Expression of Interest regulation (3)(a) of Regulation 36A of the CIR website of the Corporate Debtor : www.steel Last date of receipt of expression of interest Date of issue of provisional list of prospective resolution applicants Last date for submission of objections to provisional list Date of issue of final list of prospective resolution applicants Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	under section 29A of the Insolvency and de there under as are in force subsequently ins under /pursuant to / related to and / or in ibility under Section 29A are mentioned in to submit Resolution Plan pursuant to sub P Regulations which is displayed on the cogujarat.com 01.07.2022 02.07.2022 03.07.2022 04.07.2022 01.07.2022 The Request for Resolution Plan Evaluation matrix, Information Memorandum (IM) and format o
11 12 13	down under, but not limited to the norms as laid Bankruptcy Code, 2016 and Regulations ma for submission of Resolution Plan and all matter furtherance of this invitation. The norms of elig the detailed invitation of Expression of Interest regulation (3)(a) of Regulation 36A of the CIR website of the Corporate Debtor : www.steel Last date of receipt of expression of interest Date of issue of provisional list of prospective resolution applicants Last date for submission of objections to provisional list Date of issue of final list of prospective resolution applicants Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information	under section 29A of the Insolvency and de there under as are in force subsequently ins under /pursuant to / related to and / or in ibility under Section 29A are mentioned in to submit Resolution Plan pursuant to sub P Regulations which is displayed on the cogujarat.com 01.07.2022 02.07.2022 03.07.2022 04.07.2022 01.07.2022 The Request for Resolution Plan Evaluation matrix, Information Memorandum (IM) and format o e sent on request addressed to ata room will be provided on submission o tion 29(2) of IBC and sub regulation 7(g) o
11 12 13 14	down under, but not limited to the norms as laid Bankruptcy Code, 2016 and Regulations ma for submission of Resolution Plan and all matter furtherance of this invitation. The norms of elig the detailed invitation of Expression of Interest regulation (3)(a) of Regulation 36A of the CIR website of the Corporate Debtor : www.steel Last date of receipt of expression of interest Date of issue of provisional list of prospective resolution applicants Last date for submission of objections to provisional list Date of issue of final list of prospective resolution applicants Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information confidentiality undertaking shall be steelcocirp@gmail.com. IM and access to date executed confidentiality undertaking as per sec	under section 29A of the Insolvency and de there under as are in force subsequently is under /pursuant to / related to and / or in ibility under Section 29A are mentioned in to submit Resolution Plan pursuant to sub P Regulations which is displayed on the cogujarat.com 01.07.2022 02.07.2022 03.07.2022 04.07.2022 01.07.2022 The Request for Resolution Plan Evaluation matrix, Information Memorandum (IM) and format o e sent on request addressed to ata room will be provided on submission o tion 29(2) of IBC and sub regulation 7(g) o

various forms / affidavits / authorizations shall be submitted to the Resolution Professional at the following address: CA N.A. Tarkas, RP, #209, B.N. Chambers, Opp. Welcom Hotel,

Sircle-1 (GEC-1) of APDCL under Distribution Infrastructure Works (Loss Reduction) of Revamped Distribution Sector Scheme (RDSS). The bid document along with other relevant information will be available for download in www.apdcl.org and www.assamtenders.gov.in as mentioned hereunder

For More Details, Contact: CHIRAG DOIFODE Mob. 7977428496

(Reserves the right to alter the number of accounts to be

TENDER NOTICE

E-tenders with a validity upto 180 days from the last date of bid submission

are hereby invited from eligible bidders for Supply, Construction and

Installation of LT AB cables for conversion of existing LT lines on bare conductor

to Aerial Bunched XLPE cable within the jurisdiction of Guwahati Electrical

ASSAM POWER DISTRIBUTION COMPANY LIMITED

A fully customer centric company

auctioned & / postpone / cancel the auction without any prior notio

Description	Date & Time
Date of Download of RFB/NIT	28.06.2022 at 16:00 hrs.
Pre-Bid Meeting	04.07.2022 at 12:00 hrs.
Bid Submission start date and time	11.07.2022 from 12:00 hrs
Deadline for Bid Submission	25.07.2022 till 15:00 hrs.
Date & time of opening of Technical part of Bid	27.07.2022 at 12:00 hrs.

Please pay your energy bill on time and help us to serve you better !

ASSAM POWER DISTRIBUTION COMPANY LIMITED A fully customer centric company TENDER NOTICE

E-tenders with a validity upto 180 days from the last date of bid submission are hereby invited from eligible bidders for Supply, Construction and Installation of LT AB cables for conversion of existing LT lines on bare conductor to Aerial Bunched XLPE cable within the jurisdiction of KANCH Electrical Circle of APDCL under Distribution Infrastructure Works (Loss Reduction) of Revamped Distribution Sector Scheme (RDSS). The bid document along with other relevant information will be available for download in www.apdcl.org and www.assamtenders.gov.in as mentioned hereunder NIT NO:CGM(PP&D)/APDCL/RDSS/KANCH/LR/Pkg-I/01 Dtd.14.06.2022 Date & Time Description Date of Download of RFB/NIT 28.06.2022 at 16:00 hrs. Pre-Bid Meeting 04.07.2022 at 12:00 hrs. Bid Submission start date and time 11.07.2022 from 12:00 hrs. Deadline for Bid Submission 25.07.2022 till 15:00 hrs. Date & time of opening of Technical

27.07.2022 at 12:00 hrs. part of Bid Any changes of the above will be notified subsequently through amendment Sd/-, Chief General Manager (PP&D), APDCL

Please pay your energy bill on time and help us to serve you better !

DATAMATICS GLOBAL SERVICES LIMITED

Regd. Office: Knowledge Centre, Plot No. 58, Street No. 17, MIDC. Andheri (E), Mumbai - 400093 Tel: +91-22-61020000/1/2 | Fax: +91-22-28343669 | CIN: L72200MH1987PLC045205 Website: www.datamatics.com | Email: investors@datamatics.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 34[#] Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of Datamatics Global Services Limited ("the Company") will be held on Friday, July 29, 2022 at 02.30 P.M. (IST) through Video Conferencing (VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') facility, without physical presence of the members at a common venue, to transact the businesses as mentioned in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act) and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulation, 2015 (Listing Regulations) read with General Circular No.14/2020 (dated April 8,2020), 17/2020 (dated April 13,2020), 20/2020 (dated May 5, 2020), 02/2021 (dated January 13, 2021) and General Circular 2/2022 & 3/2022 (dated May 5, 2022) respectively ssued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and circular No. SEBI/HO/CFO/CMD1 CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).

Electronic copies of the Notice of AGM along with Annual Report for the financial year ended or March 31, 2022 will be sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s) as on Friday, July 22, 2022. The same will also be available on the Company's website at www.datamatics.com and can also be accessed on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the remote e-voting website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The requirement of sending physical copies of Notice of AGM along with Annual Report has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars and hence no physical copy of the same will be provided.

The Company has availed e-voting system of NSDL for providing remote e-voting facility ('remote e-voting) and facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting') to all its members. The instructions for attending the AGM through VC/OAVM and the manner of e-voting are provided AGM. If your e-mail address is already registered with the Company als to cast votes through e-voting system are being sent on your embers are requested to register their email-addresses in manner te that same login credentials are required for participating in AGM st votes on resolutions electronically during AGM. sysical mode, who have not registered/updated their email address Bank Mandate/ National Electronic Clearing Service (NECS) details sted to register/ update the same through a request letter along with inal cancelled cheque with preprinted name of the member and bank tatement showing name of the account holder to M/s. Datamatics (RTA) at Plot No. B-5, Part B, Cross Lane, MIDC, Andheri (E), investorsquery@datamaticsbpm.com: Ph. No. +91-22-6671 2001. res in electronic form are requested to register/ update email address/ e/ NECS details, if any, with their respective Depository Participants ne registered. meeting held on April 28, 2022 recommended a final dividend of Rs ce value of Rs. 5/- each for the financial year 2021-22. The final payable on or after August 03, 2022 to those shareholders whose legister of Members of the Company as on Record date i.e. July 22, itories, subject to deduction of tax at source, as applicable. he purpose of AGM and final dividend for the financial year 2021-22 2022 to Friday, July 29, 2022 (both days inclusive). The final dividend olders in the ensuing AGM will be paid on or after August 03, 2022, online transfer mode to those shareholders who have updated their reholders who have not updated their bank account details, dividend

the peak pandemic period. In a statement, the company said WIL – a part of Indian multinational conglomerate Welspun Group exported nearly 460 million pieces of towels out of over 490 million pieces it sold post outbreak of pandemic till March 2022-end. In the pre-pandemic 2019-20 year, WIL exported nearly 211 million pieces of towels out of the 224 million pieces it sold.

Total sales value of towels was around ₹28,130 million during the year. However, the company's bath solutions business flourished as sales values of towels jumped to ₹28344.18 million during the pandemic-hit 2020-21, despite the Covid-induced lockdown for a couple of months that year. During the year the company sold over 250 million towels of different

sizes of which nearly 235 million pieces were exported. Sales of towels declined by around 10 million pieces to 240 million in 2021-22 compared to previous year. However, WIL registered a higher value in sales income at ₹28,780 million which is almost ₹435 million higher than that of 2020-21. Due to higher sales of

premium quality towels, sales revenue increased in FY 22, said a company official.

"The Welspun Group company has two state-of-the-art towel manufacturing plants in Gujarat at Vapi in south

Gujarat and Anjar in Kutch. Of the total production of bath solutions at these two plants, 94% are being exported to the USA, European and Middle-East countries, Japan and other countries of which nearly 65% is being sold in the US market only," says Chintan Thaker, head, Welspun Group corporate affairs & strategic planning. Seeing the current global market not only Welspun is quite optimistic about the year-on-year growth, espe-

cially towels, claims Thaker. Awareness about the importance of hygiene globally after the outbreak of Covid-19 pandemic reflected in the increased demand of towels, bath robes and rugs across the globe, says Sanjay Kanungo, president, business head, spinning, towel & rugs at WIL's Vapi facility.

Moreover, WIL focused on diverse customer needs globally using cutting-edge technology which yielded quality results, said Kanungo.

WIL shares special business relationship with the world's oldest and most prestigious Championship. For the past 12 years, WIL's Gujarat based Vapi manufacturing unit has been making iconic Wimbledon towels. In fact, the Man chester-based home textile company – Christy UK has been the official supplier of The Championship, Wimbledon since 1988.

DVC eyes Jharkhand govt decision to pay RInfra's dues

FE BUREAU Kolkata, June 27

arbitration

award.

cabinet clears the decision, Nandan said. A Reliance Infra official said

In an arbitration dispute,

favour of Reliance Infra and

DVC was asked to pay an aggre-

gate sum of ₹1,250 crore, com-

prising cash component of

crore.

DAMODAR VALLEY CORPOthe SC directed DVC vide an **RATION** (DVC) is now eyeing order on May 31 to give an the Jharkhand government's undertaking to safeguard the decision to comply with the company's interest but, at the Supreme Court's May 31 order, same time, DVC was granted a directing it to pay Reliance payment extension. Infra ₹535 crore in cash and ₹303 crore through bank the award was passed in

Therefore, all of you and each of you are hereby called upon to pay the amount due as on ₹ 22,44,954/- (Rs. Twenty Two Lakhs Forty Four Thousand Nine Hundred Fifty Four Only) as on 11.05.2022 viz, IBHL dues payable ₹ 17,19,041/- (Rs. Seventeen Lakhs Nineteen Thousand Forty One Only), GMRA Loan dues payable ₹ 1,503/-(One Thousand Five Hundred Three Only) and OCC / Mudra With Nerul Branch dues payable ₹ 5,42,209/- (Rs. Five Lakhs Forty Two Thousand Two Hundred Nine Only) as on 11.05.2022 and the said amount carries further interest at agreed rate. together with interest from 11.05.2022 till date of payment within 60 days from the date of this notice issued under Sec. 13 (2) failing which Bank will be constrained to exercise its rights of enforcement of security interest without any further reference to you under the said Act. If you fail to discharge your liabilities in full within 60 days from the date of this notice, Bank shall be exercising its enforcement rights under Sec 13 (4) of the Act as against the secured assets given in the schedule hereunder. On expiry of 60 days from the date of this notice and on your failure to comply with the demand, Bank shall take necessary steps to take possession for exercising its rights under the Act.

Please note that as per the provisions of Sec. 13 (13) of the Act no transfer of the secured assets (given in the schedule hereunder) by way of sale, lease or otherwise, shall be made after the date of this notice without the prior written consent of the bank. We also draw your attention to the provision of the Section 13(8) of the SARFAESI Act and rules framed there under which deals with your rights of redemption over the securities.

Needless to mention that this Notice is addressed to you without prejudice to any other remedy available to the Bank. Please note that this notice is issued without prejudice to Bank's right to proceed under the DRT Act.

Please note that the Bank reserve its right to call upon you to repay the liabilities that may arise under the outstanding bills discounted, Bank Guarantees and letters of credit issued and established on your behalf as well as other contingent liabilities "We draw attention to the provisions of Section 13(8) of the SARFAESI Act and the Rules framed there under which deals with your rights of redemption over the securities"

The Undersigned is a duly Authorised Officer of the Bank to issue this Notice and exercise powers under Section 13 aforesaid.

SCHEDULE :

The specific details of the assets in which security interest is created are enumerated hereunder:-

Mortgaged Assets:-

Place : Mumbai

Flat No. B-401, 4th Floor, B-Wing, Bldg. No. 22-23, Building Shanti Accord, Shanti Accord Co-Op. Hsg. Soc. Ltd, Shanti Park, Mira Road (East) Dist. Thane-401 107, MH

> **Chief Manager & Authorised Officer** For Indian Bank, Mandvi Branch

R.C.Dutt Road, Alkapuri, Vadodara, Gujarat – 390007. The Resolution Plan along with all supporting information, documents and various forms / affidavits / authorizations shall also be submitted in an electronic format by enclosing a password protected pen drive. Details will be provided in the request for Resolution Plan				in the Notice convening the AG Depository, the login credentia registered email address. Mer provided in notice. Please note
18	Estimated date for subr plan to the Adjudicating	nission of resolution 22.07.2022		through VC/OAVM and to cast Members holding shares in phy mobile number /PAN Number/
19	Name and registration resolution professional		with the Company, are request self-attested copy of PAN, origi	
20	Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board		CA Nirav A Tarkas, RP #209, B.N.Chambers, Opp. Welcom Hotel, R.C.Dutt Road, Alkapuri, Vadodara, Gujarat - 390007.	attested copy of passbook/ str Business Solutions Limited (I Mumbai - 400093; Email Id: j Beneficial owners holding share
21	21 Address and email to be used for correspondence with the resolution professional		CA Nirav A Tarkas, RP #209, B.N.Chambers, Opp. Welcom Hotel, R.C.Dutt Road, Alkapuri, Vadodara, Gujarat - 390007.	Mobile Number/ Bank Mandate (DPs) in order to get the same The Board of Directors at its m 1.25/- per equity share of fac dividend, if approved, will be p
22	2 Further Details are available at or with		CA Nirav A Tarkas, RP #209, B.N.Chambers, Opp. Welcom Hotel, R.C.Dutt Road, Alkapuri, Vadodara, Gujarat - 390007.	The Book Closure date for the will be from Saturday, July 23, 2
23	Date of publication of	Form G	26.06.2022	once approved by the sharehol
	bidders to the account of	Corporate Debtor as per		To enable direct credit of divid their bank details with their D mode) and with the Company's
lands.	tie	Steelco Gujarat Limi	ted	mode).
and the second s	ank A/c No. ranch Name & Address	67357323406	IFB Branch, Jetalpur Road, Vadodara	Pursuant to Finance Act, 2020,
minutes	pe of Account	Current Account	IFB Branch, Jetaipur Roau, Vadouara	effect from April 1, 2020 and C paid to the Shareholders at rat
the second secon	SC Code	SBIN0001946		are requested to update their f
4. 5.	Prepainted coils / sheet. All EOI received will be information / documents RP / CoC shall have the d	reviewed by the RP a related to the process wi liscretion to change the o the to cancel or modify t	g of CR coils / sheets and Galvanized & s well as the CoC and thereafter further II be provided to the shortlisted parties. The riteria for the EOI at any point of time. he process / application without assigning	electronic form) and Company/ The TDS rates and all details available on the website of the The above information is being Company in compliance with the Circulars. In case of any queries relating the
	te : 25.06.2022 ace : Vadodara	Registration No Registered	CA Nirav Tarkas, IP (Resolution Professional) For Steelco Gujarat Ltd Corporate Insolvency Resolution Process) . IBBI / IP-002 / IP-N00776 / 2018-19 / 12375 Address With IBBI : # 209, B.N.Chambers, R.C.Dutt Road, Alkapuri, Vadodara-390007	for Shareholders and e-voting https://www.evoting.nsdl.com evoting@nsdl.co.in Date: June 27, 2022

eques will be sent to their registered address. idend to your bank account, shareholders are requested to update Depository Participant(s) (where shares are held in dematerialized y's Registrar and Transfer Agent (where shares are held in physical

20, dividend income will be taxable in the hands of Shareholders with Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend rates prescribed under the Income Tax Act, 1961. The Shareholders Residential Status, PAN, category with their DPs (if shares held in y/ Registrar and Transfer Agent (if shares are held in physical form). Is relating to TDS will be emailed to all the shareholders and also the Company.

ing issued for the knowledge and benefit of all the Members of the h the MCA Circulars and SEBI Listing Regulations read with SEBI

g to e-voting you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) g user manual for Shareholders available at the download section of om or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at For Datamatics Clobal Services Limited

	For Datamatics Global Services Limited
	Sd/-
Date: June 27, 2022	Divya Kumat
Place: Mumbai	EVP, Chief Legal Officer & Company Secretary

guarantee by July 31. Ram Naresh Singh, chairman of the Kolkata-based DVC, has given an undertaking in writing to the

crore from Iharkhand Uria

Jharkhand cabinet will take the

decision of paying out only a

part of it – to the tune of ₹800

crore. This payment to DVC

would be beneficial to both

manager, commercial, told *FE*

the matter of paying to DVC

was lying with the govern-

ment."The payment would be

made once the (Jharkhand)

Rishi Nandan, general

DVC and Reliance Infra.

Supreme Court DVC has to receive on June 6, stating arrears of ₹3,711.27 that DVC will crore from comply with the **Jharkhand Urja** court's directive Vitaran Nigam in terms of the

interest obligation of 12% per annum on the total sum, amounting to

around ₹898 crore

and of six bank

guarantees of

around ₹353

There is also an

In fact the Calcutta High Vitaran Nigam (JUVN), but the Court in its March 25 order directed DVC to deposit ₹595 crore in cash and ₹303 crore through bank guarantees. It also permitted Reliance Infra to withdraw ₹595 crore by furnishing bank guarantees of equal amount with the registrar of the high court.

While DVC moved the SC against this order, the apex court declined to interfere with the Calcutta HC order.











रत्नागिरीच्या रहाटाघर एसटी बसस्थानकात खड्डेच खड्डे रत्नागिरी, दि.२७ : रत्नागिरी शहरातील रहाटाघर एसटी बसस्थानकात सर्वत्र खड्टेच खड्डे झाले आहेत. रत्नागिरीच्या मुख्य बसर-थानकाचा प्रश्न रेंगाळला असून ते काम अनेक वर्षे बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हे काम कधी पूर्ण होणार, याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही अशातच सध्या सुरू असलेल्या एसटीच्या रत्नागिरी रहाटाघर बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर गैरसोयी असून सामान्य प्रवासी त्यामुळे हैराण झाले आहेत. बसर-थानकाच्या परिसरात मोठमोठे खड्डे आणि चिखलाची डबकी झाली असून आता पडत असलेल्या पावसामुळे हे संपूर्ण खड्डे पाण्याने भरले आहेत. त्यामुळे बसस्थानकात प्रवेश करताना नागरिकांना मोठी

कसरत करावी लागत आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गाड्या फलाटावर येताना या खड्ड्यातून येत असल्याने प्रवाशांच्या अंगावर चिखल उडत आहे. बसर-थानकाच्या परिसरात मोठमोठे डबके असल्याने गाड्यादेखील त्यातच उभ्या केल्या जात आहेत. खड्डे आणि डबकी त्वरित भरून प्रवाशांची आणि नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी, अशी प्रवाशांची

विजापूर चौपदरीकरण कामांतर्गत हत्तुर

मागणी आहे.

जाहीर सूचना रेशन दुकान क्र. २५-डी-४८, वायरलेस रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०० ०५८ हे दुकान **अब्दुल रशीद अब्दुल हमीद** अन्सारी यांच्या नावे असून अब्दुल रशीद अब्दुल हमीद अन्सारी यांच्या निधनानंत-त्यांची पत्नी **नसीम बानो अब्दुल रशीद** अन्सारी यांच्या नावे हस्तांतरील करण्यात आले आहे. मो. नं. ९८९२५७९६४७ 8502880528

PUBLIC NOTICE

This is to inform the Genera Public that original Share Certificate No. 11, bearing Distinctive Nos.- 5 to 55 (both inclusive) totalling to 05 [Five] shares standing in the name of MR. NARAYAN NAVALJ MEWADI, with respect of his Flat No 221 Building No 8 Bharat Vaishal C H S Ltd; Pant Nagar, Ghatkopar (East), Mumbai - 400075 has been reported lost/ stolen/ misplaced and that an application for issue of a Duplicate Share Certificate in respect thereof has been made to Bharat Vaishali C H S Ltd; bearing Registration No. BOM/HSG/7983 o 17/02/1983 having its registered office at Building No. 8, Pant Nagar Ghatkopar - (East), Mumbai -400075 by **MR. DINESH NARAYAN** MEWADI and others. The Society hereby invites, claims or objections for issuance of the above said Duplicate Share Certificate in the me of Member within a period of 15 [Fifteen] days from the publication of this notice. If no claims/objections are received within the period prescribed above the Society shall be free to issue Duplicate Share Certificate in such manner as is provided under the Bye - Laws of the Society

For and on behalf of Bharat Vaishali C. H. S. Ltd.; Hon. Secretary Place: Mumbai Date: 28-06-2022

PUBLIC NOTICE Notice is hereby given on behalf o BORIVALI GODAVARI CHS LTD., having tis address at Plot No. 38-B, 1st Kasturba Cross Road, Borivali East, Mumbai -400066 (hereinafter referred to "**as the** Society") that the Share Certificate No. 12 bearing Distinctive Nos. **0056 to 0060** came to be endorsed by the Society or **17th October 1980** in the name of **Mr**. Laxmichand Kuvarji Gala in respect o Flat No. A/10 in the Society. As per the Death Certificate made available to the Society, the said Mr. Laxmichand Kuvarji Gala expired on 27.07.2011. ler son Mr. Haresh Laxmichand Gala has, through his letter addressed to the Society, informed the Society that the said

Original Share Certificate No. 12, bearin vistinctive Nos. 0056 to 0060 is lost misplaced and has, accordingly, provide t the Society with copy of the Online Complaint filed with Greater Mumba Police Station, Borivali East, Mumbai, with a request that a Duplicate Share Certificat be issued in lieu of the said Original Share Certificate No. 12, bearing Distinctive Nos 0056 to 0060 lost / misplaced. The Society hereby invites Claims o

Objections, in writing, for issuance o Duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no Claims Dbjections are received, in writing, withi the period of **14 days** of issuance of this Notice, claims and / or objections, if any, shall be deemed to have been waived and that the Society shall issue the Duplicate Share Certificate without making itsel liable and / or responsible in respect of the For & On Behalf of same

Ĵ Borivali Godavari CHS Ltd Date: 28/06/2022 Sd/- (Hon Secretary ओ. पी. जिंदाल समूहाचा घटक Place: Mumbai

(Registered Add: Bayer Cropscience Ltd.) (Registered Add: Bayer House Central Avenue Hiranandani Estate Thane (W) - 400607) Notice is hereby given that the Certificate No: 00013008 (Folio No: B1N0006418) for the undermentioned securities of the Company have been lost/ misplaced and the holder of the said securities have applied to the Company to issue Duplicate Certificate. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue Duplicate Certificate without further intimation. Name of Holder Kind of Security No of Securities Distinctive Numbers Noman Esmail Shikari Equity shares of Rs.10/- 66 16455613 - 16455678 Place : Mumbai Moman Esmail Shikari Noman Esmail Shikari		NOTI(
Securities Noman Esmail Shikari Equity shares of Rs.10/- 66 16455613 - 16455678 Place : Mumbai Noman Esmail Shikari	Thane (W) - 400607) Notice is hereby given that the Certificate No: 00013008 (Folio No: B1N0006418) for the undermentioned securities of the Company have been lost/ misplaced and the holder of the said securities have applied to the Company to issue Duplicate Certificate. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date,			
Place : Mumbai Noman Esmail Shikari	Name of Holder	Kind of Security		Distinctive Numbers
Noman Eshan Omkan	Noman Esmail Shikari		66	16455613 - 16455678
		1\3.10/-		
PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION	Place : Mumbai	1\3.10/-	1	loman Esmail Shikari

In compliance for Exit Opportunity vide SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 read with SEBI Circular no. SEBI/HO/CFD/DCR/CIR/P/2016/81 dated September 07, 2016. Registered Address: 505-508, S.M. Lodha Complex, Opp. Shastri Circle Post Office Udaipur Rajasthan-313001

Udaipur Rajasthan-313001 Tel No. 9833002961 Email Id in_rosezinc@yahoo.com

[his Public Announcement ('PA') is in continuation with the PA dated January 20, 2022 bein nade by Mr. Ashok Kumar Mehta (AQUIRERS), the promoter of ROSE ZINC LIMITED "RZL/COMPANY") in respect of the proposed Exit offer to the Public Shareholders of the RZL a accordance with SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 read with SEBI Dircular no. SEBI/H0/CFD/DCR/CIR/P/2016/81 dated September 07, 2016 (hereinafter referred to as "SEBI Regulations and Circular"). t may be noted that the public holding shares shall be acquired till August 23, 2027 as mentioned in the Letter of offer at Rs. 0.29/-, the exit price ascertained in accordance with SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 read with SEBI Circular no. SEBI/H0/CFFJ/OCR/CIR/P/2016/81 dated September 07, 2016 (hereinafter referred to as

SEBIR equilations and Circular'). (indly note that Public Shareholder who desire to tender their Equity shares should send the ecessary documents to the below mentioned address: Mr. Ashok Mehta Mr. Mahendra Mehta System Support Services, 208 and 209, Shivai Industrial Estate, Andheri-Rose Zinc Limited 505-508, S.M. Lodha Complex, Kurla Road, Sakinaka, Above Mac Donalds, Andheri-East, Mumbai, Maharashtra – 400 072. Opp. Shastri Circle Post Office Udaipur, Rajasthan – 313 001

Tel No. 9833002961

Ashok Kumar Mehta lune 28, 2022 Place: Mumba

Tel No : 022 28500834/835

र्डा होल्डिंग्ज् लिमिटेड

(सीआयएन:L67120MH2001PLC217751) नोंदणीकृत कार्यालय : गाव वासिंद, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे - ४२१ ६०४.

दूरध्वनी : ०२२-४२८६ १०००/२५२७ - २२००२२ फॅक्स : ०२२-४२८६ ३०००/०२५२७ - २२००२० वेबसाइट : www.jsw.in

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

थाद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (**'कायदा**') च्या लागू तरतुदी तसेच त्याअंतर्गत जार्र परिपत्रके (**'एमसीए परिपत्रके**') आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता, विनियमन, २०१५ (सूची विनियमन) व त्याअंतर्गत जारी परिपत्रक (''सेबी परिपत्रक'') यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीर्च २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बधवार, दि, २७.०७.२०२२ रोजी स, ११.०० वाजता विंहडीओ कॉन्फरन्सि (''व्हीसी'') /अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे

वरील एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले आहेत अशा सभासदांना वार्षिक अहुवाल २०२१-२२ समवेत २१ व्या एजीएमची युचना तसेव ई-मतदानाकरिताचा लॉग इन तपशील व व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभागी व्हावयाची प्रक्रिया यांचा तपशील इत्तेक्ट्रानिक माध्यमातून पाठवण्यात येत आहे. ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नसतील किंवा ज्यांना ते अद्ययावत करावयाचे असतील ते सभासद कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड ('**केफिन')** यांच्याकडे <u>https://karisma.kfintech.com</u> या लिंकस संपर्क साधून त्यांचा ई-मेल पता मोबाइल क्रमांक उपलब्ध करून तात्पुरत्या स्वरूपात नोंदणीकृत करू शकतील. त्याचबरोबर, कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांना त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत करणे /अद्ययावत करण्यासाठी फॉर्म आयएसआर - १ ची प्रत्यक्ष प्रत केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड, युनिट : जेएसडब्ल्यू होल्डिंग्ज् लिमिटेड, सेलेनियम बिल्डिंग, टॉवर - बी, प्लॉट क. ३१ व ३२, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्लील, हैदराबाद, रंगारेड्डी, तेलंगणा, भारत ०३२ येथे पाठवावी लागेल किंवा ई-मेलद्वारे <u>einward.ris@kfintech.com</u> येथे पाठवावी लागेल

तभासदांनी कृपया युजर आयडी व पासवर्डसमवेत सूचनेची सॉफ्ट कॉपी व ई-मतदानाचे निर्देश पाठवता येण्याकरित ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक नोंदविण्याच्या प्रक्रियेचे पालन करावे. काही शंका असल्यास भागधारकांनी <u>einward</u> <u>ris@kfintech.com</u> येथे लिहावे.

नभासदांनी नोंद घ्यावी की, २१ व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ कंपनीची वेबसाइट <u>www.jsw</u> in वर, स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व नॅशनल स्टॉक एक्सचें ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट <u>www.nseindia.com</u> वरही उपलब्ध आहे तसेच सदर दस्तावेज केफिनची वेबसाइ www.kfintech.com वरही उपलब्ध आहे. सभासद एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून उपस्थित अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सभेस उपस्थित राहणारे सभासद कोरमकरिता गणले जातील.

कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या सूचनेत बिहित सर्व ठरावांवर आपली मते देण्यासाठी परोक्ष ई-मतदान सुविध ('परोक्ष ई-मतदान') उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर, जे सभासद एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमात् उपस्थित असतील व ज्यांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले नसेल अशा सभासदांना एजीएमदरम्यान ई-मतदानाच्च गध्यमातून मतदानाची (**'ई–मतदान')** सुविधाही कंपनी उपलब्ध करून देत आहे. डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील, कागदोपत्रं वरूपातील भागधारक असलेल्या तसेच आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत न केलेल्या भागधारकांकरिता परोक्ष ई-मतदान/ई-मतदानाची विस्तुत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

Eepl

ल्यू होल्डिंग्ज़ लिमिटेडकरित

PUBLIC NOTICE

ANAPATI SUBRAMANIUM JOSHI was a member of Degweka -op. Hsg. Soc. Ltd. (Society) having address at Ashok Nagar nakravarti Ashok Road Akurli Road, Kandivli East, Mumbai 0101, holding Flat No. 3, 1st Floor, B wing of Ashirwad building the society (said Flat) & Share Certificate No. 25 for 60 Share Rs. 50/ each numbered from 1441 to 1500 (both inclusive) (said ares), who died on 18.6.2014. After his death the said Shares were insferred to his nominees Mr. Ashok Ganapati Joshi (25%), Raesh Ganapati Joshi (25%), Sharad Ganapati Joshi (25%) and Chirag shor Joshi (25%). The wife namely Janhavi Ganapati Joshi died or .12.2002. The son namely Kishor Ganapati Joshi died on 16.6.2003 wing behind widow Veena Kishor Joshi and son Chirag Kishor shi as the only heirs and legal representatives.

ow, the persons claiming to be the only surviving Legal Heirs of te Ganapati Subramanium Joshi namely Mr. Ashok Ganapati Joshi, umesh Ganapati Joshi, Sharad Ganapati Joshi, Veena Kishor Joshi and Chirag Kishor Joshi have applied to the society of transfer of said flat and said shares in their joint name.

If anybody has claim/interest in the said Flat & said Shares and/or objection for such transfer, please contact in the society office within 15 days of this notice with documentary proof. No claims will be entertained thereafter.

Dated : 28th day of June 2022 The Secretary - Degwekar Co-op. Hsg. Soc. Ltd.

VASA वसा रिटेल ॲण्ड ओव्हरसिज लिमिटेड (पुर्वीची वसा इंटरनॅशनल) रिटेल – होलसेल – एक्सपोर्टस् – इम्पोर्टस सीआयएन.एल.५×११०एमएच२०१५पीएलसी ३०१०१३

नोंदणीकृत कार्यालय: २३, मजला-५, प्लॉट-७६, प्रभात, भुलाभाई देसाई रोड, कंबाला हिल, मुंबई-४०००२६. दर.क्र.:०९१३७४०७२९१ ई-मेल:investor@vasagroup.in/hardik@vasagroup.ir

४थी वार्षिक सर्वसाधारण सभा व रिमोट ई-वोटिंगची माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की**. वसा रिटेल ॲण्ड ओव्हरसिज लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ४**थी वार्षिव** ग्र्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २० जुलै, २०२२ रोजी स.१०.३०वा.(भाप्रवे), प्रविण चंद्र गांधी - आयएमस मारत, ४था मजला, आयएमसी मार्ग, चर्चगेट, मुंबई-४०००२० येथे ४थ्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष न्रण्याकरिता होणार आहे.

. सेक्य्रीटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे (सेबी) वितरीत दिनांक १२ मे. २०२० रोजीचे परिपत्रक क्र.सेबी, वओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ आणि दिनांक १५ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रक क्र.सेबी, रचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ नसार कंपनीने ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी किंवा निबंधव । हस्तांतर प्रतिनिधी आणि ठेवीदाराकडे नोंद आहेत त्या सदस्यांना विद्युत स्वरुपाने २७ जून, २०२२ रोजी वार्षिव हवाल २०२०-२१ सह ४थ्या एजीएमची सूचना पाठविली आहे. एजीएम सूचनेच्या वासतविक प्रति पाठविण्यार्च गवश्यकता सन २०२१ करिता वरील परिपत्रकानुसार खारीज करण्यात आली आहे.

कंपनीचे वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल तसेच ४थी एजीएम बोलविण्याकरिता सूचना कंपनीच्य vww.vasagroup.in, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात www.nseindia.com, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉंझिटरी लिमिटेड एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

. कंपनी कायदा २०१३च्या कल्प्न १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१५ च्या नियम २० नियम) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लेजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार गियम् आणि संब। (लिस्टिंग आण्लगेशन्स अण्ड ।डस्वलाजर (रक्षावरमट्स) रखुलशन्स, २०२५ च्या नियम् ३३ नुसार शनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात येणाऱ्या रिमोट ई–वोटिंग सविधेमार्फत कंपनीच्या जीएम सूचनेत नमुद सर्व विषयांवर विद्युत स्वरुपाने मतदानाने कंपनीच्या सदस्यांना त्यांचे मतदान अधिकार बजावत idler. रिमोट ई–वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएम सूचनेमध्ये समाविष्ट आहे, जे सदस्यांना पाठविले आहे. सर्व सदस्यांनी कपया नोंद घ्यावी की:-

रिमोट ई-वोटिंग कालावधी रविवार, १७ जुलै, २०२२ रोजी स.९००वा. प्रारंभ होईल

रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, १९ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.

रिमोट ई-वोटिंगसाठी नोंद दिनांक अर्थात बुधवार, १३ जुलै, २०२२ आहे.

जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त केले असतील आणि कंपनीचा सदस्य झाल असल्यास आणि नोंद दिनांक अर्थात १३ जुलै, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर कोणी व्यक्ती ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजरआयर्ड व पासवर्ड वापरावा.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की:-

- मंगळवार, १९ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंगपद्धत बंद केर्ल अ. जाईल. सदस्यांना ठरावावर दिलेले मत सदस्यास पुढे कोणत्याही स्थितीत बदलता येणार नाही
- बॅलाट पेपरने मतदानाकरिता सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल.
- एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्यांचे त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थितीत राहता येईल क परंतु त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.
- नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा किंवा एजीएममध्ये ई-वोटिंग सुविध उपलब्ध होईल.

हाही प्रश्न असल्यास सदस्यांनी www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरित -वोटिंग युजर मॅन्यूअल व फ्रिकेन्टली आस्कड क्रेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० संपर्क करावा.

या सदस्यांनी कंपनीकडे त्यांचे ई–मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात बेगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांचे कार्यालय-एस६-२, ६वा मजला, पिनाकल बिझनेस पार्क, आहरा सेन्टरच्या पुढे, महाकाली गुंफा रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ येथे त्यांची विनंती पाठवावी. डिमॅट स्वरुपाँत गधारणा असणाऱ्या सदस्यांनी सदर बदलाकरिता त्यांचे ठेवीदार सहभागीदार (डीपी) येथे कळवावे

. येथे सचना देण्यात येत आहे की कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (एलओडीआर) रेग्यलेशन्स २०१५ चे नियम ४२ नुसार कंपनीच्या ४थ्या एजीएम निमित्त १४ जुलै, २०२२ ते २० जुलै, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल.



जाहीर सूचना र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मी, श्यामसुंदर आर. जैस्वाल यांच्याकडे ांचा फ्लॅट क्र.४०८, इमारत क्र.३१, दी माहिम (ईस्ट) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी . लिमिटेंड, माहिम पुर्व, मुंबई-१७ या जागेकरिता श्री. आयुब नवरंग रेहमानी व श्यामसुंदर आर जैस्वाल यांच्या दरम्यान झालेला दिनांक २७.०१.१९९० रोजीचा मुळ नोंदणीकृत विक्री करारनामा हरवला आहे. जर कोणा व्यक्तीकडे वरील दस्तावेजाचा ताब असल्यास त्यांनी आमच्याकडे खाली नमुद केलेल्या ात्त्यावर संपर्क करावाः श्यामसुंदर आर. जैस्वाल फ्लॅंट क्र.४०८, इमारत क्र.३१, दी माहिम (ईस्ट) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी

लिमिटेंड, माहिम पुर्व, मुंबई-१७.

येथे सूचना देण्यात येत आहे की**, श्री. मुकुंद कित्ता नाई**ब **व श्रीमती माणिक मुकुंद नाईक** हे फ्लॅंट क्र.ए-१/४०४ प्लेझंट पार्क, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७, तारांगण कोहौसोलि.चे मालक आहेत. तथापि माझे अशिलांकडून दिनांक ०१.०९.२००० रोजी सोसायटीद्वारा वितरीत अनुक्रमांक ०९६ ते १०० धारक भागप्रमाणपत्र क्र.२० असे त्यांचे मुळ भागप्रमाणपत्र हरवले गहे. त्यांनी व्यवस्थापकीय समितीकडे दुय्यम भागप्रमाणप वतरणासाठी अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस उपरोत्त गप्रमाणपत्राबाबत काही दावा असल्यास आक्षेपकर्ता दारांनी सदर सूचनेपासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकत ॲडव्होकेट एस.जी. पाटील यांच्याकडे संपर्क करावा अन्यथा यावर कोणताही आक्षेप किंवा दावा नाही अस मजले जाईल. तदनंतर दावा विचारात न घेता सोसायटीकडन दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया केली जाईल. उकाण: मीरा रोड, ठाणे दिनांक: २८/०६/२०२२ <mark>श्री. एस.जी. पाटील, वकील उच्च न्यायालय,</mark> अपुर्वा, दकान ६, इमारत क्र.बी-११, सेक्टर क्र.७, शांतीनगर गरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०७.

रोझ मर्क लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.जी-२, तळमजला, भाग-ए, मंगल महेश कोहौसो., १४वा रोड, खार (पश्चिम), मुंबई-४०००५२, महाराष्ट्र. सीआयएन:एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५०७८

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना दिनांक २१ जुलै, २०२२, वेळ दु.३.००वा. ठिकाण: बोर्ड रूम, १ला मजला, हॉटेल सी प्रिन्सेस, जुहू तारा रोड, जुहू बीच, मुंबई-४०००४९.

येथे सूचना देण्यात येत आहे की**, रोझ मर्क लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (ईओजीएम) गुरुवार, २१ जुलै, २०२२ रोजी दु.३.००वा. ईओजीएम घेण्याच्या दिनांक २१ जून, २०२२ रोजीच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्यासाठी बोर्ड रूम, १ला मजला, हॉटेल सी प्रिन्सेस जुहू तारा रोड, जुहू बीच, मुंबई-४०००४९ येथे होणार आहे.

ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकत आहेत आणि ज्यांचे ईमेल पत्ते नाहीत अशा सटस्यांना कंपनीने ईओजीएम आणि स्पष्टीकरणात्मक विधान आयोजित करणारी सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने २८ जून २०२२ रोजी पाठवली आहे. नोंदणीकृत ईओजीएम आयोजित करणारी सूचना कंपनीच्या www.rosemercltd.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज – बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ वे नियम २०, सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) ग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन ई–वोटिंग , गालीने (रिमोट ई–वोटिंग) ईओजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनीने सुविधा दिली आहे. कंपनीने ई-वोटिंग सुविधा तरतुंदीसाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे.

रिमोट ई-मतदान कालावधी **सोमवार, १८ जुलै २०२२ रोजी स.९.००वा. (भाप्रवे)** सुरू होईल आणि **बुधवार, २० जुलै २०२२ रोजी संध्या.०५.००वा. (भाप्रव)** संपेल. या कालावधीत कंपनीचे भागधारक त्यांचे मत इलेक्टॉनिक पटतीने देऊ शकतात, त्यानंतर एनएसडीएलदारे ई-व्होटिंग मॉड्यल अक्षम केले जाईल. शेअरहोल्डरने ठरावावर एकदा मत दिले की, त्यांना नंतर त्यात बदल करण्याची रवानगी दिली जाणार नाही.

सदस्यांचे मतदानाचे हक्क त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात (वास्तविक किंवा डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये), कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये गुरुवार, १४ जुलै, २०२२ रोजी (कट-ऑफ) असतील. ते सदस्य, जे ईओजीएममध्ये उपस्थित राहतील आणि त्यांनी रेमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मते दिली नाहीत आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले गणार नाही, ते ईओजीएम दरम्यान मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी ईओजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील ईओजीएममध्ये उपस्थित राह शकतात/भाग घेऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी ई-व्होटिंगसाठी लॉगिन क्रेडेस्थियल मिळविण्यासाठी आणि त्यांच्या ई-मेल आयडीची नोंदणी करण्यासाठी डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत त्यांनी कंपनीच्या ई-मेल आयडी <u>rmltd1985@gmail.com</u> वर आवश्यक तपशील आणि कागदपत्रे पाठविण्याची विनेती केली जाते. किंवा आरटीए ई-मेल आयडी <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर. ईओजीएम सूचनेमध्ये नमूद केलेली कागदपत्रे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात तपासणीसाठी उपलब्ध आहेत . गणि ईओजीएमच्या वेळी देखील उपलब्ध असतील.

कंपनीच्या संपूर्ण मतदान प्रक्रियेची छाननी करण्यासाठी (उदा. दूरस्थ ई-मतदान आणि ईओजीएम येथे मतदान) निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी आणि ईओजीएम संपल्यानंतर ४८ तासांनंतर कंपनीच्या अध्यक्षांना किंवा त्यांनी लिखित स्वरूपात अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला अहवाल सादर करण्यासाठी **मे. निलेश शाह ॲण्ड असोसिएट्रॅस,** कार्यरत कंपनी सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तपासनीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.rosemercltd.com व आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच टाकले जातील.

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते, आणि कट–ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो. तथापि, जर त्याने/तिने रिमोट ई-व्होटिंगसाठी आँधीच एनएसडीएलकडे नोंदणी केली असेल, तर तो/तिला त्याचा/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरू शकतो. ई–मतदानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि मदत विभागांतर्गत www.evoting.nsdl.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल पाहू शकतात किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० वर संपर्क साधू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर मेल करू शकता. संचालक मंडळाच्या वतीने

रोझ मर्क लिमिटेडकरिता सही∕∙

किर्ती चुनीलाल सावला व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०२००३८७८





दिनांक : २८.०६.२०२२

ठिकाण : मुंबई

सही/

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

सही/-

संजय गप्त

कंपनी सचिव

परिसरात २०० झाडे लावली

सोलापूर, दि.२७ ः सोलापूर- विजापूर महामार्गाच्या चौपदरीकरण कामांतर्गत हत्तूर परिसरात दोनशे झांडे लावली. या प्रकल्पांतर्गत ९० टक्के झाडे लावण्यात आल्याचा दावा कंपनीतद्वारे करण्यात आला आहे. सोलापूरच्या चारही बाजूंनी राष्ट्रीय महामागचि चौपदरीकरण करण्यात आले आहे. हे काम करत असताना रस्त्याचे रुंदीकरण झाले. रस्ता रुंदीकरण करत असताना रस्त्याच्या कडेला असलेली झोडे तोडण्यात आली. झाड तोडत असताना शासनाचे असे नियम होते की ज्या ठिकाणी एक झाड तोडण्यात आले आहे त्याच्या बदल्यात पाच झांडे लावणे गरजेचे आहे. त्या हिशेबाने झांडे लावणे आणि त्यांची निगा राखणे हे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत महामार्गच्या दोन्ही बाजूला कुठेही भरीव असे झांडे दिसत नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. सध्या सोलापूर-विजापूर महामार्गच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात होत आहे. या प्रकल्पांतर्गत आयजीएम कंपनीने गेल्या दोन दिवसांपूर्वी हत्तूर परिसरात दोनशे झांडे लावली आहेत. या पूर्ण प्रकल्पात ९०% झाडे लावण्याचे काम झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.

दूरध्वनी: +९१ ९६७३३३३९७१/९८८२, **फॅक्स:** +९१-२२-२४९६३१३७ कॉर्पोरेट कार्यालय: वरचा मजला, टाइम्स टॉवर, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३. दूरध्वनी: +९१ २२ २४८१ ९०००/९२००. फॅक्स: +९१ २२ २४९६३१३७ वेबसाईटः www.eplglobal.com, ई-मेलः complianceofficer@eplglobal.com भागधारकांना ईमेल आणि बॅंक तपशील नोंदणी किंवा अद्यतनित करण्याची सूचना भागधारकांना कळविण्यात येत की, ईपीएल लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ऑगस्टमध्ये विद्यत माध्यमांद्वारे/व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली जाईल. वित्तीय वर्ष २२ चा वार्षिक अहवाल आणि एजीएम बोलावणारी सूचना भागधारकांना लवकरच विद्युत स्वरूपात/ ईमेलद्वारे पाठवले

ईਧੀएल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : पी.ओ. वासिंद, ता. शहापुर, जि. ठाणे,

महाराष्ट्र - ४२१ ६०४. भ

ठिकाण : मुंबई

दिनांक: २७.०६.२०२२

जाईल /विनंतीनुसार किंवा आवश्यक असल्यास प्रती मुंद्रित करा. भागधारकांना देखील कळवायचे आहे की कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुर्दीच्या संदर्भात सहकार मंत्रालय (एमसीए) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेले नियम आणि परिपत्रके वाचून, ज्या सदस्यांचा ईमेल पत्ता डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) किंवा कंपनीच्या निबंधक, भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे नोंदणीकृत आहे अशा सदस्यांना कंपनी सर्वसाधारण सभांची सूचना, वार्षिक अहवाल, पोस्टल मतपत्रिकेच्या सूचना आणि इतर अधिकृत संप्रेषण यासारखी कागदपत्रे भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने / ईमेलद्वारे पाठवेल.

भागधारकांना चांगली आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी, आम्ही भागधारकांना खाली नमूद केल्याप्रमाणे त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत किंवा अद्यतनित करण्याची विनंती करतो. तुमच्या ईमेल पत्त्याची नोंदणी करून, तुम्ही तुमच्या इनबॉक्समध्ये संप्रेषण आणि दस्तऐवज त्वरित प्राप्त करू शकाल आणि संक्रमणामध्ये तोटा न होता.

ईमेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत

वास्तविक स्वरूपात भागधारणा असल्यास : वास्तविक स्वरूपात भागधारणा असलेले सदस्य complianceofficer@eplglobal.com वर विनंती पाठवून कंपनीकडे ईमेल पत्ता नोंदणी किंवा अपडेट करू शकतात किंवा कंपनीच्या आरटीए ला investor@bigshareonline.com वर फोलिओ क्रमांक, पूर्ण नाव आणि संपर्क तपशील नमूद करून किंवा आरटीए वेबसाइट www.bigshareonline.com/ ForInvestor.aspx ला भेट देऊन.

डीमॅट किंवा विद्युत स्वरूपात भागधारणा असल्यास : डीमॅट/विद्युत स्वरूपात भागधारणेच्या बाबतीत, आम्ही तुम्हाला विनंती करतो की, जर आतापर्यंत नोंदणी केली नसेल, तर तुमचा ईमेल पत्ता तुम⁻च्या डीपीकडे नोंदवा. तुमचा ईमेल पत्ता बदलल्यास, कृपया तुमच्या डीपीकडे नवीन ईमेल पत्ता नोंदवा/ अपडेट करा.

थेट बँक खात्यात लाभांश प्राप्त करण्यासाठी बँकेच्या आदेशाची नोंदणी करण्याची

वास्तविक स्वरूपात भागधारणाः वास्तविक स्वरूपात भागधारणा केलेले सदस्य आमच्या निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कार्यालय क्रमांक एस६-२, ६व्या मजल्यावरील पिनॅकल बिझनेस पार्क अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली केव्ह्ज रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०००९३, महाराष्ट्र, भारत यांच्याकडे योग्यरित्या भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या फॉर्म आयएसआर१ मध्ये रद्द केलेल्या चेकचे पान ज्यावर पहिल्या सदस्याचे नाव छापलेले चेकचे मुखपुर आहे, त्यांच्या बँक खात्याच्या तपशीलांचे तपशील जमा करून त्यांचे बँक तपशील अपडेट/नोंदणी करू शकतात. हा फॉर्म कंपनीच्या वेबसाइट https:// www.eplglobal.com/shareholder-information/ आणि आरटीए च्या वेबसाइट https://www.bigshareonline.com/Resources.aspx वर उपलब्ध आहे. कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, सदस्य आरटीए ला investor@bigshareonline.com वर ईमेल पाठवू शकतो.

डीमॅट किंवा विद्युत स्वरूपात भागधारणा: कृपया तुमच्या डीपीशी संपर्क साधा आणि तुमच्या डीपीने सुचेवलेल्या प्रक्रियेनुसार तुमच्या बॅंक खात्याचे तपशील तुमच्या डीमॅट खात्यात नोंदवा.

कोणत्याही स्पष्टीकरण / सहाय्यासाठी, तुम्ही कंपनीच्या सचिव विभागाशी ०२२ २४८१९००० / ९२०० किंवा complianceofficer@eplglobal.com वर संपर्क साधू शकता.

	ईपीएल लिमिटेडकरिता	२२२-९९० कॉल करा किंव
	सही/-	
	सुरेश सावलिया	ठिकाण: मुंबई
२६ जून २०२२, मुंबई	एसव्हीपी-लिगल आणि कंपनी सचिव	दिनांक: २ँ७ जून, २०२२

सीआवएनः एल७२२००एमएच१९८७पीएलसी०४५२०५ **नोंदणीकृत कार्यालयः** नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. **द्र.:**+९१-२२-६१०२००००/१/२, फॅक्स:+९१(२२)२८३४३६६९. वेबसाईटःwww.datamatics.com, ई-मेलःinvestors@datamatics.com

दिनांक: २७.०६.२०२२

ठिकाण: मुंबई

ूर... येथे स्चना देण्यात येत आहे की, कंपनीची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी दु. २. ३०वा.** भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअतर्गत आ एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि सर्वसाधारण रिपत्रक क्र.२/२०२२ व ३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ अनुक्रमे आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफओ/ सीएमडी१/सीआवआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२ँ०, सेबी/एचओ/सीएफओ/सीएमडी२/सीआवआर/ पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/ ६२ दिनांक १३ मे, २०२२ रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी केल्यानुसार एजीएम ोण्याच्या सचनेत नमद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दकश्राव्य माध्यमा ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे वार्षिक अहवालासह एजीएम सूचनेची विद्युत प्रत . यासदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. एजीएम सचना कंपनीच्या www.datamatics.com. बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वार्षिक अहवालासह एजीएम सूचनेची वास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकता एमसीए व सेबी परिपत्रकांच्या र्ततेनुसार खारीज करण्यात आली आहे आणि कोणतीही वास्तविक प्रत पाठविली जाणार नाई

हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईट मार्फत त्यांचे रिमोट ई-वोटिंग लॉगइन परिचयपत्रे वापरून सदस्यांना उपस्थित राहता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभाग होण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.

कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सविधा ('रिमोट ई-व्होटिंग') आणि एजीएम ('ई-व्होटिंग') दरम्यान तिच्या सर्व सदस्यांन -व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सविधा देण्यासाठी एनएसडीएल च्या ई-व्होटिंग प्रणालीचा लाभ घेतला आहे एजीएमला व्हीसी/ओएव्हीएम द्वारे उपस्थित राहण्याच्या सूचना आणि ई-व्होटिंगची पद्धत एजीएम बोलावण्याच्य गूचनेमध्ये प्रदान केली आहे. तुमचा ई-मेल पत्ता आधीच कंपनी/डिपॉझिटरीमध्ये नोंदणीकृत असल्यास, ई-मतदान णालीदारे मत देण्यासाठी लॉगिन केडेन्शियल्स तमच्या नोंदणीकत ईमेल पत्त्यावर पाठवले जातील, सदस्यांना विनंत भाहे की त्यांनी सूचनेत दिलेल्या पद्धतीने त्यांचे ईमेल-पत्ते नोंदवावेत. कृपया लक्षात घ्या की एजीएम मध्ये व्हीसी/ गेएव्हीएम द्वारे संहभागी होण्यासाठी आणि एजीएम दरम्यान विद्युत पद्धतीने ठरावांवर मत देण्यासाठी समान लॉगिन क्रेडेंशियल आवश्यक आहेत.

गस्तविक स्वरूपात भागधारणा असलेल्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता/मोबाईल क्रमांक/पॅन क्रमांक/बँव आदेश/नॅशनल इलेक्ट्रॉनिक क्लिओरंग सर्व्हिस (एनईसीएस) तपशील कंपनीकडे नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही त्यांना विनंती पत्राद्वारे पॅनची स्वयं-साक्षांकित प्रत, सदस्याच्या पूर्वमुद्रित नावासह मूळ रद्द केलेला चेक नोंदणी/अपडेट क्रण्याची विनंती केली जाते आणि खातेदाराचे नाव दर्शविणारी पासबुक/ स्टेटमेंटची बँक साक्षांकित प्रत मे. डेटामॅटिक्स ।झनेस सोल्युशन्स लिमिटेड (आरटीए) येथे प्लॉट क्रमांक बी-५, भाग बी, क्रॉस लेन, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०००९३; ईमेल आयडी: investorsquery@datamaticsbpm.com; फोन नंबर +९१-२२ ६६७१ २००१. विद्युत स्वरूपात भागधारणा असलेल्या लाभार्थी मालकांना विनंती केली जाते की त्यांनी ती नोंदण त्रण्यासाठी त्यांच्या संंबंधित डिपॉझिटरी सहभागीदारा सोबत ईमेल पत्ता/मोबाइल नंबर/बँक आदेश/एनईसीएस तपशील, जर असेल तर नोंदणी/अपडेट करा.

दि.२८ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने रु.१.२५/- प्रति इक्विटी शेअर दर्शनी मल्य रु.५ प्रत्येकी २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांशाची शिफारस केली. अंतिम लाभांश, मंजूर झाल्यास, ०३ गॅगस्ट २०२२ रोजी किंवा त्यानंतर ज्या भागधारकांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये नोंद तारखेनुस नोंदणीकृत आहेत, म्हणजेच २२ जुलै २०२२ रोजी डिपॉझिटरीजने प्रदान केली आहेत, त्यांना वजावटीच्या अधीन राहन व्रोतावरील कर, लागू देय होईल

ज़ीएम आणि २०२१-२२ या वित्तीय वर्षाकरिता अंतिम लाभांशाच्या उद्देशाकरिता पुस्तक बंद दिनांक शनिवार, २३ गुलै २०२२ ते शुक्रवार, २९ जुलै २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) असेल. समभागधारकांनी आगामी एजीएममध मंजर केल्यानंतर अंतिम लाभांश ०३ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यानंतर इलेक्टॉनिक पद्धतीने विविध ऑनलाइन स्तांतर पध्दतीद्वारे ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत त्यांना दिले जातील. ज्या भागधारकान यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांना लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट/चेक त्यांच्या नोंदणीकृत पत्त्याव ।।ठवले जातील.

मच्या बँक खात्यात थेट लाभांश जमा करण्यासाठी, भागधारकांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदार (जेथे डिमटेरिअलाइज् वरूपात भागधारणा असल्यास) आणि कंपनीचे निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिधी (जेथे वास्तविक स्वरूपात भा गसल्यास) सोबत त्यांचे बॅंक तपशील अपडेट करण्याची विनंती केली जाते.

वित्त कायदा, २०२० नुसार, १ एप्रिल २०२० पासून लाभांश उत्पन्न शेअरधारकांच्या हातात करपात्र असेल आणि कंपनीला आयकर कायदा, १९६१ अंतर्गत निर्धारित दराने भागधारकांना दिलेल्या लाभांशातन स्रोतावर कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे. भागधारकांना त्यांची निवासी स्थिती, पॅन, शेणी त्यांच्या डीपी (विद्युत स्वरूपात असल्यास) गणि कंपनी/निबंधक आणि हस्तांतरण एजंट (शेअर्स वास्तविक स्वरूपात असल्यास) अद्यतनित करण्याची विनंती केली जाते.टीडीएस दर आणि टीडीएस शी संबंधित सर्व तपशील सर्व भागधारकांना ईमेल केले जातील आणि कंपनीच्य बिसाइटवर देखील उपलब्ध असतील.

वरील माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि एमसीए परिपत्रकांसह सहवाचिता एमसीए परिपत्रके आ सेबी सूची नियमांचे पालन करण्यासाठी जारी केली जात आहे. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत तुम्ही गधारेकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्यअल प् https://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहे किंवा टोल फ्री क्रमांकावर: १८०० २२२-९९० कॉल करा किंवा evoting nsdl.co.in वर विनंती पाठवा

बारामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेडकरित

सही/-

दिव्या कुमत ईन्हीपी, मुख्य विधी अधिकारी व कंपनी संचिव

ठिकाणः नवी मुंबई

दिनांकः २४ जून, २०२२

मार्कोलाईन्स पेव्हमेंट टेक्नॉलॉजीस लिमिटेड (पूर्वीची मार्कोलाईन्स ट्रॅफिक कंट्रोल्स लिमिटेड)

सीआयएन: यू९९९९एमएच२००२पीएलसी१५६३७१ **नोंवणीकृत कार्यालय:** ५०२, ए विंग, श्री नंद धाम, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४. **दूर.** ०२२-६२६६-११११, ई-मेलः company.secretary@markolines.com वेबसाईटः www.markolines.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मार्कोलाईन्स पेव्हमेंट टेक्नॉलॉजीस लिमिटेड (पूर्वीची मार्कोलाईन्स ट्रॅफिक कंट्रोल्स लिमिटेड) (कंपनी) ची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) बुधवार २७ जुलै २०२२ रोजी स. १९.०० वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अन्य दुकश्राव्य माध्यमाने (व्हीसी/ओएव्हीएम) विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायावर विचार विमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल.

कंपनीने २४ जन २०२२ रोजी स्पष्टीकरणात्मक विधानासह ईजीएमची सचना विद्युत पध्वतीद्वारे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरीमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले आहेत, सहकार मंत्रालयाने जारी केलेले अनुक्रमे दिनांक ०८ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२० आणि ०५ मे २०२० रोजीचे परिपत्रक क्रमांक २०/२०२० नुसार घडामोडी (एमसीए परिपत्रके), सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२मे, २०२० रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) द्वारे जारी केलेले आणि अनुपालन अधिनियम आणि सेबी (लिस्टिंग ऑबिलगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या तरतुर्वीसह. ईजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइट www.markolines.com आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि डिपॉझिटरी म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या www.nsdl.com वरून डाउनलोड केली जाऊ शकते. ईजीएमसाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. ईजीएममध्ये विद्युत पद्धतीने सामील होण्याच्या सूचना ईजीएमच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानके २ सहवाचिता कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ४४ नुसार, कंपनीला तिच्या सदस्यांना ईजीएम मध्ये व्यवहार करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या सर्व ठरावांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विद्युत मतदानाची सुविधा देताना आनंद होत आहे. सदस्य विद्युत मतदान प्रणाली (रिमोट इव्होटिंग) वापरून त्यांचे मत देऊ शकतात किंवा ईजीएम (ईजीएममध्ये ई-व्होटिंग) दरम्यान विद्युत पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. कंपनीने ईजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग आयोजित करण्यासाठी अधिकृत एजन्सी म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा प्रदान केली आहे. रिमोट ई-व्होटिंग कालावधी रविवार २४ जुलै २०२२ रोजी स.९.०० वा.भाप्रवे सुरू होईल आणि मंगळवार २६ जुलै २०२२ रोजी सायं.५.०० वा.भाप्रवे समाप्त होईल. ई-वोटिंग कालावधी संपल्यावर, सुविधा बंद केली जाईल.

दि.२० जुलै २०२२ च्या नोंद तारखेला ज्या सदस्याचे नाव सदस्यांच्या नोंद पटावर किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखून ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदवले गेले आहे, तो ईजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंग तसेच ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. सदर नोंद तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी.

ईजीएम मध्ये उपस्थित राहिलेल्या आणि ज्यांनी आधीच मतदान केले नाही अशा सदस्यांसाठी ईजीएम दरम्यान ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ज्या सदस्यांनी ईजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे ईजीएम मध्ये सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

ईमेलद्रारे कंपनीचे संप्रेषण प्राप्त करणे निवडन आम्ही सदस्यांना पर्यावरण संरक्षणासाठी आमच्या वचनबद्धतेचे समर्थन करण्याचे आवाहन करतो. डीमॅट स्वरूपात भागधारणा असलेल्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत करावेत आणि वास्तविक स्वरूपात भागधारणा असलेल्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीच्या आरटीए, बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे अपडेट करावेत, company.secretary@markolines.com / Investor@bigshareonline.com वर लिहित आहे.

विद्युत माध्यमातून मतदानाबाबत कोणतीही शंका आणि/किंवा तक्रारी असल्यास, सदस्य मदत आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल मदत विभाग https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहेत किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल लिहा किंवा १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० आणि सीडीएसएल वापरकर्त्यांसाठी तांत्रिक सहाय्य सदस्यांना काही प्रश्न असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिहा किंवा संपर्क साधा व्हीसी सहभागासाठी ०२२- २३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२-४३ वर.

ठरावांवरील निकाल ईजीएम संपल्यापासून ४८ तासांनंतर घोषित केले जातील आणि ठरावाच्या बाजूने आवश्यक मते मिळाल्यानंतर ठराव ईजीएम तारखेला पास झाल्याचे मानले जाईल.

तपासनीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.markolines.com या कॉर्पोरेट वेबसाइटवर उपलब्ध असतील आणि बीएसई लिमिटेडला कळवले जातील

पुढे सूचना देण्यात आली आहे की अधिनियमाच्या कलम ९१ आणि सेबी सूची नियमांच्या नियम ४२ नुसार, सदस्यांची नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार २१ जुलै २०२२ ते बुधवार २७ जुलै २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) ईजीएम च्या उद्देशाकरिता बंद राहतील.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये
मार्कोलाईन्स पेव्हर्मेट टेक्नॉलॉजीस लिमिटेडकरिता
(पूर्वीची मार्कोलाइन्स ट्रॅफिक कंट्रोल्स लिमिटेड)
पराग जगदाळे
कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी
सदस्यत्व क्रमांक: एसीएस५२२०५